

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम  
७ अन्वये घेण्यात येणाऱ्या ग्रामसभेच्या  
आयोजनास परवानगी देणेबाबत .

**महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास विभाग**

**शासन परिपत्रक क्रमांक: व्हीपीएम- २०२०/प्र.क्र. ३१२ /पं.रा.-३**

बांधकाम भवन, २५ मईबान पथ,

मुंबई ४०० ००९.

तारीख: १५ जानेवारी , २०२१

**वाचा :-**

- १) शासन परिपत्रक क्रमांक: ग्राम विकास विभाग ,शासन परिपत्रक क्र.- ग्रापनी  
२०२०/प्र.क्र.२०/पंरा -२,दि .१२ मे,२०२०.

**प्रस्तावना :-**

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ( १९५९ चा मुंबई अधिनियम क्र . ३ ) च्या कलम ७ नुसार प्रत्येक वित्तीय वर्षात निदान चार ग्रामसभांचे आयोजन बंधनकारक आहे .अशाप्रकारे ग्रामसभेचे आयोजन न केल्यास संबंधित सरपंच , उपसरपंच , आणि ग्रामसेवक यांना जबाबदार धरून त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करणेची तरतूद आहे .

कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी शासन आदेश ,अधिसूचना निर्गमित केल्या आहेत . या शासन आदेशांनुसार सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय सभा व संमेलनांवर बंदी घालण्यात आली होती . सदर आदेश व कोविड-१९ या संसर्गजन्य आजारांमुळे असणारी आपत्कालीन स्थिती लक्षात घेता ग्रामसभेमध्ये असणारी ग्रामस्थांची उपस्थिती व त्यामुळे होणारी गर्दी ही आजाराच्या प्रारंभभावाच्या दृष्टीने योग्य नाही . हि बाब विचारात घेता, संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये , ग्रामसभा घेण्यास तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आली होती . सद्यस्थितीत कोविडच्या अनुषंगाने लॉकडाऊन काळातील निर्बंधांमध्ये शिथिलता येत असून बहुतांश जनजीवन पूर्ववत होत असल्याने , संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये ग्रामसभांच्या आयोजनास देण्यात आलेली स्थगिती उठविण्याबाबत निर्देश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती .

**शासन परिपत्रक:-**

कोविड -१९ या आजाराचे संक्रमण झपाट्याने वाढत असल्या कारणाने , गर्दी टाळण्याच्या दृष्टीने सामाजिक व सामुदायिक कार्यक्रमास प्रतिबंध करणारी नियमावली वेळोवेळी सार्वजनिक

आरोग्य विभागाने तसेच केंद्र व राज्य शासनाने शासन आदेश काढून निर्गमित केली होती . सदर आदेशांना अनुसरून विभागाने संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये , महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ( १९५९ चा मुंबई अधिनियम क्र .३ ) च्या कलम ७ नुसार , ग्रामसभा घेण्यास पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती दिली होती .

आता, कोविडच्या अनुषंगाने लॉकडाऊन काळातील निर्बंधांमध्ये शिथिलता येत असून जनजीवन सुरळीत व पूर्वपदावर येत आहे . सदर बाब विचारात घेता, तसेच , ग्राम विकासात ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना असलेले अनन्य साधारण महत्व लक्षात घेता , ग्रामसभांचे पूर्वीप्रमाणे आयोजन होणे गरजेचे आहे . सबब, राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना, त्यांच्या ग्रामसभा Social Distancing चे व कोविड -१९ च्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करून पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात येत आहे .

सदर आदेश हे परिपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील .

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०११५१४५०१०५२२० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( ए.का. गागरे )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल महोदय यांचे सचिव
१. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव/ सचिव
२. मा. उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव
३. सर्व मंत्री व राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव
४. सर्व मा. विधानसभा , विधानपरिषद सदस्य व संसद सदस्य
५. मा. विरोधी पक्षनेते , विधानसभा / विधानपरिषद , महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय , मुंबई
६. मा. मुख्य सचिव यांचे उपसचिव
७. मा. अपर मुख्य सचिव, ग्राम विकास विभाग यांचे स्वीय सहायक

८. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग
९. सर्व विभागीय आयुक्त
१०. सर्व जिल्हाधिकारी
११. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
१२. सर्व उपसचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. सर्व उपायुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय
१४. सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद
१५. निवडनस्ती (कार्यासन पंचायत राज- ३)